



भारतीय रिज़र्व बँक  
RESERVE BANK OF INDIA  
www.rbi.org.in

आरबीआय/2016-17/177

डीबीआर.एएमएल.बीसी.47/14.01.01/2016-17

डिसेंबर 08, 2016

विनियमित केलेल्या सर्व संस्था,

महोदय/महोदया,

**तुमचा ग्राहक जाणा वरील महानिदेशांमधील बदल/सुधारणा**

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 35 अ खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, तुमचा ग्राहक जाणा वरील महानिदेशांमध्ये काही सुधारणा/बदल करण्याचे ठरविण्यात आले आहे. अधिसूचित केलेले दोन मुख्य बदल पुढीलप्रमाणे आहेत.

(1) काही निर्बंधासह, वन टाईम पिन (ओटीपी) वर आधारित ई-केवायसीला परवानगी देण्याचे ठरविण्यात आले आहे.

(2) सर्व अधिसूचित वाणिज्य बँकांनी (एससीबी), जानेवारी 1, 2017 रोजी किंवा त्यानंतर उघडलेल्या सर्व नवीन वैयक्तिक खात्यांसंबंधी केवायसीची माहिती, केंद्रीय केवायसी अभिलेख पंजीकडे (रजिस्ट्री) अपरिहार्यपणे अपलोड करणे अत्यावश्यक आहे. तथापि, जानेवारी 1, 2017 दरम्यान उघडण्यात आलेल्या खात्यांची माहिती अपलोड करण्यासाठी, एससीबींना फेब्रुवारी 1, 2017 पर्यंत वेळ देण्यात आला आहे. एससीबी व्यतिरिक्त असलेल्या आरईनी, 1 एप्रिल, 2017 रोजी किंवा त्यानंतर उघडण्यात आलेल्या सर्व नवीन व्यक्तिगत खात्यांची केवायसी माहिती सीकेवायसीआरकडे अपलोड करणे आवश्यक आहे.

वरील आवश्यकतेव्यतिरिक्त, विद्यमान सूचनांमधील काही इतर बदल/स्पष्टीकरणे, अधिसूचना क्र. डीबीआर. एएमएल. बीसी. क्र. 18/14.01.001/2016-17 दि. डिसेंबर 8, 2016 मध्ये दिलेल्या अधिसूचनेत समाविष्ट करण्यात आली आहेत.

आपली विश्वासु

(लिली वडेरा)

मुख्य महाव्यवस्थापक

बँकिंग विनियमन विभाग, केंद्रीय कार्यालय, 13 वा मजला, केंद्रीय कार्यालय भवन, शहिद भगतसिंह मार्ग मुंबई 400001

टेलिफोन/Tel No: 022-22701203 फॅक्स/Fax No: 91 022-22701239, ईमेल/आयडी: [cgmaml@rbi.org.in](mailto:cgmaml@rbi.org.in), वेबसाईट: [www.rbi.org.in](http://www.rbi.org.in)

सावधानतेचा इशारा : बँक खात्याचा तपशील पासवर्ड ह्यासारखी वैयक्तिक माहिती मागविण्याबाबत, आरबीआय, कधीही ईमेलस, एसएमएस पाठवत नाही किंवा फोन ही करत नाही. आरबीआय, कोणाचा निधी ठेवून घेत नाही किंवा देऊ करत नाही. प्रकारच्या कोणत्याही ऑफर्सना प्रतिसाद देऊ नका.